

34, 2. तपो कृ पत्नं प्रथमं से देखत् TB. 3, 12, 3, 4. Çat. Ba. 11, 2, 2, 5, 14.
 8, 5, 1. यक्षिव चतुषः प्रियो वौ भूयासम् Gobh. 3, 4, 24. यताणि दृश्यते
 तद्यथैत्यर्काः शापदा वायसः पुरुषद्वयमिति Kauç. 95. तत्र व्यजानत् कि-
 मिद् यतमिति Kenop. 15. sg. मा कस्ये पूर्वं सदिमिद्युरो गा मा वेशस्य प्र-
 मिनतो मापे; *Gespenst eines Verstorbenen* RV. 4, 3, 13. मा कस्यादुक्तकात्
 पत्नं भूजेमा तनूभीः 5, 70, 4. sg. coll. die Wesen u. s. w.: यस्या ब्रते प्रसवे
 यत्मेजति AV. 8, 9, 8. तत्र पत्नं पश्युपते अस्त्वरूपः 11, 2, 24. पत्नस्याद्यत्तेः
 Agni Vaiçvānara RV. 10, 88, 13. विश्वं पत्नं विश्वं भूतं सुभूतम् TS. 3,
 11, 1, 1. Die Commentatoren erklären das Wort durch पत्न, पूजा, पू-
 जित, पूज्य und ähnliche. — 2) m. a) Bez. besonderer Genien im Gefolge
 Kubera's AK. 1, 1, 4, 6. H. 194. an. 2, 569. MBD. sh. 22. HALJ. 1, 87.
 Āçv. Grh. 3, 4, 1. Çāñku. Grh. 4, 9. MAITR. UP. 1, 4. M. 1, 37. 3, 196.
 11, 95. 12, 47. INDA. 5, 25. SUND. 2, 7. HIP. 2, 36. न रेतेषु न यत्तेषु तादप्य-
 पवती व्याचित् N. 1, 13. MBh. 5, 7476. वित्तेशो यत्तरत्साम् (sagt Krshṇa
 von sich) BHAG. 10, 23. 11, 22. 17, 4. पत्नोत्तमा यत्पतिं धनेशं रक्षति वै
 प्राप्तगदासिद्धत्ता: HARIV. 13132. MEGH. 1, 67. VARĀH. BHE. S. 13, 8, 46,
 92, 48, 25. 54, 111. KATHAS. 2, 18. RĀĀ-TAB. 1, 159. वरवृत्ताधिरूपेन यत्तेण
 (vgl. यत्तरू, यत्तावास) VER. in LA. (II) 21, 11. °लोका R. 3, 47, 11. °टे-
 वगृहं KATHAS. 13, 170. यत्तापत्नं 172. °ब्रवत् 177. °बलि UÉGAL. zu
 UñADIS. 4, 123. आविशति च ये यत्ता: (vgl. यत्तयत्) MBh. 3, 14507. यत्ता-
 द्वन्ना MEGH. 69. °कन्याकासाधन VER. d. Oxf. H. 88, a, 17. सर्वपत्नेशधनेश्वरं
 (Kubera) R. 4, 11, 12. Söhne Pulastja's MBh. 1, 2571. Pulahā's 2572.
 der Khaçā (Khasā) HARIV. 234. VP. 150 (nach dem VIJU-P. ebend. ist
 Jaksha ein Sohn der Khasā und Urvater der Jaksha). der Krodhā
 HARIV. 11558 (wo die neuere Ausg. यत्तगणाश्च st. पत्निगणाश्च liest).
 Kaçjapa's 11850. entstehen aus Brahman's Füssen 11794. im Dienste
 Vishṇu's Verz. d. Oxf. H. 18, b, 35. bei den Buddhisten LALIT. ed. Calc.
 8, 20. 78, 12 (°मेनापतयः). 81, 9. BURN. Intr. 600. Lot. de la b. I. 54.
 WASSILJEW 164. bei den Ġaina eine Unterabtheilung der Vjantara
 H. 91. Herleitung des Namens von पत्न् R. 7, 4, 13. खादाम इति ये चोचुत्ते
 यत्ता यत्तपात् (= डानात्?) MIĀK. P. 48, 20. — b) Bein. Kubera's AK.
 1, 1, 4, 65. H. 189. H. an. MBD. HALJ. 1, 79. — c) N. pr. eines Munis
 R. 6, 82, 162. — d) Indra's Palast Sārasvatā im CKDR. — 3) f. ६ a)
 ein weiblicher Jaksha MBh. 1, 3895. 3, 2519. R. 4, 27, 8 (28, 8, 11 Gorā.).
 3, 38, 15. 52, 35. 7, 5, 41. KATHAS. 26, 220. 49, 166. 169. 121, 20. 216. 227.
 यत्तीपां (so die neuere Ausg.) प्रथमा यत्ती (= कुबेरमाता Schol.) wird
 Durgā genannt HARIV. 3282. Vgl. पत्निपां. — b) Kubera's Gattin
 Çabdār. im CKDR. — Vgl. पूर्व॑, मत्ता॑.
 2. यत्त am Ende eines comp. aus यत्तत् (aor. von 1. पत्न्): लोतापत्नं च
 लोतर्पत्नं च Çāñku. Ça. 7, 1, 5, 8, 4.
 यत्तकृद् m. = 1. यत्त 2) a) R. 7, 14, 20,
 यत्तकृद् (1. यत्त + कृ॒) m. eine aus Kampher, Agallochum, Moschus
 und Kakkola zusammengesetzte Salbe AK. 2, 6, 8, 34. nach H. 639 auch
 Sandel enthaltend, so auch nach DHANVANTARI im CKDR., aber Safran
 st. Kakkola. Schol. zu Kāt. Ça. 25, 8, 2.
 यत्तकृप् m. der Jaksha-Teich, N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf.
 H. 76, b, 41.
 यत्तपात् m. das Besessensein durch Jaksha, Bez. einer best. Tobsucht

MBh. 3, 14507. **परिपीडि**त् Suṣk. 2, 532, 18. Verz. d. B. H. No. 958.
यक्षणा n. Mähr. P. 48, 20 wohl = जक्षणा. यक्षणी in संभेदं Verz. d.
 Oxf. H. 109, a, 40 fehlerhaft für यक्षिणी.
यक्षतारु m. der Baum der Jaksha, *Ficus indica* Ráéan. im ÇKDra.;
 vgl. Verz. in LA. (II) 21, 41.
यक्षता f. der Zustand eines Jaksha KATH. 63, 88.
यक्षल n. dass. R. 3, 17, 32.
यक्षदर (1. यक्ष + दर्) N. pr. einer Gegend Ráéa-TAR. 5, 87.
यक्षदासी (1. यक्ष + दा०) f. N. pr. einer Gattin Çúdraka's Daçak. 118, 3.
यक्षदृश्य (1. यक्ष + द्रश्य) adj. wie eine lebende Erscheinung ausschend,
 wesenhaft, leibhaftig RV. 7, 56, 16. = उत्सवस्थ इष्टा Sā.
यक्षधूप (1. यक्ष + धूप) m. das Harz der *Shorea robusta* AK. 2, 6, 8,
 29. H. 647.
यक्षन् Mähr. P. 51, 121 wohl fehlerhaft für यक्षन्.
यक्षनायक (1. यक्ष + ना०) m. N. pr. des Dieners des 4ten Arhant's
 der gegenwärtigen Avasarpiṇḍi H. 41.
यक्षपति m. ein Jaksha-Fürst KATH. 26, 218. Bein. Kubera's
 HARIV. 13132. Bhāg. P. 4, 1, 37.
यक्षपाल (1. यक्ष + पाल) m. N. pr. eines Fürsten WASSILJEW 85.
यक्षभृत् (1. यक्ष + भृत्) adj. die Wesen tragend, — erhaltend (?) : अत्येति
 न यंसद्यक्षभृद्विचेताः RV. 1, 190, 4.
यक्षमङ्ग (1. यक्ष + मङ्ग) m. bei den Buddhisten N. pr. eines der fünf
 Lokeçvara WILSON, Sel. Works 2, 23.
यक्षरस (1. यक्ष + रस) m. ein best. berauscheinendes Getränk TRIK. 2, 10, 15.
यक्षराज् m. 1) der Fürst der Jaksha, Bein. Kubera's AK. 4, 1, 2, 63.
 MED. g. 35. R. 4, 44, 30. Bhāg. P. 8, 18, 17. Mañibhadra's MBH. 3, 2529.
यक्षराजुरी f. Kubera's Stadt Alakā Gátiādh. im ÇKDra. — 2) eine Pa-
 laestra MED.
यक्षराज m. der Fürst der Jaksha, Bein. Kubera's ÇABDAR. im ÇKDra.
 MBH. 5, 7538.
यक्षरात्रि f. die Nacht der Jaksha, Bez. eines best. Festtages (= दी-
 पाली) TRIK. 4, 1, 108.
यक्षवर्मन् (1. यक्ष + वर्मा०) m. N. pr. eines Commentators des Çakaṭ-
 jana Or. und Occ. 2, 692, 8.
यक्षवित् adj. dessen Besitz dem der Jaksha gleicht so v. a. eine
 Habe bloss hütend, nicht benutzend Bhāg. P. 44, 23, 9. 24.
यक्षसेन (1. यक्ष + सेना०) m. N. pr. eines Fürsten WASSILJEW 85.
यक्षस्थल (यक्ष + स्थल) m. (sic) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf.
 H. 76, b, 41.
यक्षाङ्की (von 1. यक्ष + 3. अङ्क) f. N. pr. eines Flusses ÇATR. 1, 54.
यक्षाधिप (1. यक्ष + श्रो०) m. der Fürst der Jaksha, Bein. Vaiçra-
 vana's (Kubera's) MBH. 3, 2554.
यक्षाधिपति (1. यक्ष + श्रो०) m. dass. SHAPV. BR. 5, 6.
यक्षामलक (1. यक्ष + आ०) n. die Frucht der Piñçakharágūra ge-
 nannten Dattelart ÇABDAM. im ÇKDra.
यक्षावास (1. यक्ष + आ०) m. der Aufenthaltsort der Jaksha d. i. *Ficus*
indica Ráéan. im ÇKDra.; vgl. LA. (II) 21, 41.
यक्षिणीब n. der Zustand einer Jakshipati KATH. 73, 430.